

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ व नियम नियम २००८ आणि सुधारित नियम, २०१२.

श्री. अरुण दत्तात्रय सोनार, सल्लागार (Consultant), वनहक्क कायदा यांना मुदतवाढ देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: वहका-२०१७/प्र.क्र.१५/का-१४

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०००३२

दिनांक:- २८ फेब्रुवारी, २०१८.

- वाचा :-**
- १) अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम २००६ व नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२.
  - २) आदिवासी विकास विभाग, शासन पत्र क्र. विकेंस २०१५/प्र.क्र.६४/का.१९, दि. ३ ऑक्टोबर, २०१५.
  - ३) आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांचे आदेश क्र. वहका-२०१५/ प्र.क्र.२०१ / का.३(७), दि. २८ ऑक्टोबर, २०१५.
  - ४) आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांचे आदेश क्र. वहका-२०१५/प्र.क्र.२०१/ का.३(७), दि. १८ मे, २०१६.
  - ५) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. वहका-२०१७/प्र.क्र.१५/का-१४, दि. ०९ फेब्रुवारी, २०१७
  - ६) आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांचे आदेश क्र. वहका-२०१७/प्र.क्र.२०१/ का.३(७), दि. १४ फेब्रुवारी, २०१७.
  - ७) आयुक्त आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांचे पत्र क्र. वहका-२०१७/प्र.क्र.२०१/का.३(७) / ७६२०, दि.२६ ऑक्टोबर, २०१७

**प्रस्तावना :-**

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी ( वनहक्कांची मान्यता ) अधिनियम, २००६ नियम, २००८ व सुधारणा नियम, २०१२ अंतर्गत वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीकरिता आयुक्त व अपर आयुक्त स्तरावर प्रत्येकी एका कन्सल्टंटची नियुक्ती करण्यासंदर्भात संदर्भ क्र. २ येथील दिनांक ३ ऑक्टोबर, २०१५ रोजीच्या शासन पत्रान्वये मान्यता दिलेली असून निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती प्रथमतः सहा महिने व तदनंतर आवश्यकतेनुसार फक्त पुढील सहा महिन्यासाठी करण्यात यावी, अशी अट विहित केलेली आहे. त्यास अनुलक्षून आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक येथे एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात श्री. अरुण दत्तात्रय सोनार यांची कन्सल्टंट म्हणून संदर्भ क्र. ३ येथील आदेशान्वये आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी नियुक्ती केलेली आहे. तदनंतर त्यांनी संदर्भ क्र. ४ येथील दिनांक १८ मे, २०१६ येथील आदेशान्वये व संदर्भ क्र.६ येथील दिनांक १४ फेब्रुवारी, २०१७ आदेशान्वये अनुक्रमे दिनांक ०१/०५/२०१६ ते दिनांक ३१/१०/२०१६ पर्यंत व दि. ०१/११/२०१६ ते ३१/१०/२०१७ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. आता, संदर्भ क्र. २ येथील शासन पत्रातील अट विचारात घेऊन आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी संदर्भ क्र. ७ अन्वये अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता ) अधिनियम, २००६ नियम,

२००८ व सुधारणा नियम, २०१२ च्या अंमलबजावणी कामासाठी श्री. अरुण दत्तात्रय सोनार, सल्लागार (Consultant ) वनहक्क कायदा यांची आवश्यकता असून त्यांना मुदतवाढ देण्याबाबत शिफारस केलेली आहे. सबब, श्री. अरुण दत्तात्रय सोनार, सल्लागार ( Consultant ) वनहक्क कायदा यांना मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

### शासन निर्णय:-

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता ) अधिनियम, २००६ नियम, २००८ व सुधारणा नियम, २०१२ च्या अंमलबजावणी कामासाठी श्री. अरुण दत्तात्रय सोनार, सल्लागार (Consultant ) वनहक्क कायदा यांची संदर्भ क्र. ३ येथील आदेशान्वये दिनांक २८/१०/२०१५ ते दिनांक ३०/०४/२०१६ पर्यंत मासिक करार पध्दतीने मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक येथे नियुक्ती केलेली आहे. तदनंतर संदर्भ क्र. ५ येथील आदेशान्वये त्यांना दिनांक ०१/११/२०१६ ते दिनांक ३१/१०/२०१७ पर्यंत मानधन तत्वावर मुदतवाढ देण्यात आली. सदरील मुदतवाढ दिनांक ३१/१०/२०१७ रोजी संपुष्टात आलेली आहे.

२. वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीच्या कामकाजाची आवश्यकता विचारात घेऊन श्री. अरुण दत्तात्रय सोनार यांना सल्लागार (Consultant ) वनहक्क कायदा या पदावर आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक येथे दिनांक १ नोव्हेंबर, २०१७ पासून ते दिनांक ३१ मार्च, २०१८ पर्यंत मासिक करार पध्दतीने रुपये ५०,०००/- इतक्या एकत्रित मानधन तत्वावर ५ महीन्यांसाठी मुदतवाढ देण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०२२८११३६३२२८२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( पांडुरंग राऊत )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. सचिव, आदिवासी विकास यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
४. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक
५. अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे, नाशिक, नागपूर, अमरावती,
६. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
७. अवर सचिव (का.८) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई- ३२
८. कक्ष अधिकारी (का.१९) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई- ३२
९. निवड नस्ती.(का.१४)आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.